

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या
कार्यालयातील विद्युत विषयक कामास प्रशासकीय
मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.५९/का.१४२५-अ

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय विस्तार इमारत, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २३ जुलै, २०२५

वाचा : १) शासन निर्णय, नियोजन विभाग, क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१५५/का.१४२५-अ,
दिनांक ०३.१०.२०२४

- २) शासन पत्र, नियोजन विभाग, क्र. पदनि-२०२४/प्र.क्र.२५७/का.१४२५-अ, दिनांक ३१.१२.२०२४
- ३) विभागीय आयुक्त, पुणे यांचे पत्र क्र.साप्र/५/कावि/४९/२०२५ दिनांक, २५.०२.२०२५
- ४) प्र. व्यवस्थापकीय संचालक यांचे पत्र क्र. पआविम/पुणे/संकीर्ण/२१-२०२५, दिनांक ०९.०५.२०२५
- ५) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे यांचे पत्र क्र.मु.अ./का-३
(इमारत)/३२३९/सन २०२५, दिनांक ३०.०५.२०२५

प्रस्तावना :

ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकरिता शेतीपूरक व्यवसाय, विपणन, प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणूक या बरोबर लघू उद्योग, वाहतूक, अन्य व्यावसायिक उद्योग उपलब्ध करून देणे किंवा त्यास अर्थसहाय्य करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास संदर्भाधील क्र.१ च्या आदेशान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे निश्चित करण्यात आले आहे.

शासनाच्या संदर्भाधीन क्र. २ च्या पत्रान्वये विभागीय आयुक्त, पुणे यांना सदर महामंडळाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त, पुणे यांच्या संदर्भाधीन क्र. ३ च्या पत्रान्वये महामंडळाच्या कार्यालयासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरामधील महाराष्ट्र महसूल प्राधिकरण, पुणे खंडपीठ, पुणे कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील ६५८ चौ. फूट जागा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.

व्यवस्थापकीय संचालक, परशुराम आर्थिक विकास महामंडळ यांच्या संदर्भाधीन क्र. ४ च्या पत्रान्वये महामंडळाच्या उपरोक्त कार्यालयाची विद्युत कामे प्रस्तावित केलेली आहेत.

सदर कामाबाबत अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक (विद्युत) मंडळ, पुणे यांनी खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले असून प्रस्तूत कामास मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे यांनी तांत्रिक सहमती प्रदान केली आहे. यास अनुसरून सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या प्रस्तावित कार्यालयाचे विद्युत कामाकरीता खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे एकूण रु. ८,८९,२५२/- (अक्षरी रु. आठ लाख ऐक्याऐंशी हजार दोनशे बावन्न फक्त) इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	कामाचे नाव	एकूण अंदाजित रक्कम
१	Est No-११३२०/२०२५-२६ Providing Electrical Installation LAN and Telephone System and Split Type AC at Parshuram Aarthik Vikas Mahamandal office Council Hall Pune	रु. ८,८९,२५२/-
	एकूण (अक्षरी रु. आठ लाख ऐक्याऐंशी हजार दोनशे बावन्न फक्त)	रु.८,८९,२५२/-

२. अटी :-

- १) विद्युत कामाच्या पूर्ततेच्या कालावधीतच ढोबळ स्वरूपात गृहीत धरण्यात आलेल्या अनुषंगिक तरतूदीबाबत योग्य नियोजन करून सविस्तर अंदाजपत्रकानुसारच पुढील कार्यवाही करून काम हाती घ्यावे.
- २) काम सुरु करण्यापूर्वी सदर अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता तसेच उपभोक्ता खात्याचे सक्षम अधिकारी यांच्याकडून साक्षात्कृत करण्यात यावे.
- ३) सदर कामाकरिता सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता लागणार नाही, यादृष्टीने विशेष दक्षता घेण्यात यावी.
३. हे आदेश शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/१३/विनियम (भाग-२), दिनांक २०.०९.२०१९ चे परिशिष्ट-अ, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८, भाग-पहिला, उप विभाग-पाच, अ.क्र. ३, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिकेतील परिच्छेद क्र.१३४(३) अनुसार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहेत.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्र. २०२५०७२३१३०१३१५२१६ असा आहे. हे आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विवेक ब. गायकवाड)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२

३. मा.उप मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव,मंत्रालय,मुंबई-३२
४. मा.राज्यमंत्री (नियोजन) यांचे खाजगी सचिव,मंत्रालय,मुंबई-३२
५. अपर मुख्य सचिव,नियोजन विभाग,मंत्रालय,मुंबई-३२
६. व्यवस्थापकीय संचालक,परशुराम आर्थिक विकास महामंडळ,पुणे
७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता),महाराष्ट्र-१/२,मुंबई /नागपूर
८. महालेखापाल (लेखा परिक्षा),महाराष्ट्र-१/२,मुंबई / नागपूर
९. अधिदान व लेखाधिकारी,मुंबई
- १०.जिल्हा कोषागार अधिकारी,पुणे
- ११.वित्त विभाग,व्यय-८,मंत्रालय,मुंबई
- १२.नियोजन विभाग,कार्यासन १४२४,मंत्रालय,मुंबई
- १३.सार्वजनिक बांधकाम विभाग,कार्यासन इमा-२,मंत्रालय,मुंबई
- १४.निवडनस्ती.